

दिनांक २७ सप्टेंबर २०१८ रोजी पुणे शहरात
मुळा-मुठा उजवा कालवा फुटल्यामुळे बाधित
झालेल्या आपदग्रस्तांना आर्थिक मदत
देण्याबाबत....

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक: सीएलएस-२०१८/प्र.क्र.२७५/म-०३,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
तारीख: ४ ऑक्टोबर, २०१८

वाचा:-जिल्हाधिकारी,पुणे यांचे पत्र क्रमांक: पगसे/कावी/१५१९/२०१८, दिनांक २९.९.२०१८

प्रस्तावना:-

दिनांक २७ सप्टेंबर २०१८ रोजी पुणे शहरात मुळा-मुठा उजवा कालवा फुटल्यामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना आर्थिक मदत देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, पुणे यांनी संदर्भाधीन पत्रान्वये सादर केला होता. सदर घटना नैसर्गिक आपत्तीमध्ये येत नसली तरीही या मानव निर्मित आपत्तीमुळे बाधित आपदग्रस्तांना झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत देण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी दिनांक ३.१०.२०१८ रोजी मंत्रिमंडळ उपसमितीसमोर प्रस्ताव सादर करण्यात आला. मंत्रिमंडळ उपसमितीने सदर बैठकीमध्ये उपरोक्त घटनेमध्ये बाधित झालेल्या आपदग्रस्तांना मदत देण्याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे. त्यानुसार बाधित आपदग्रस्तांना आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

दिनांक २७.९.२०१८ रोजी खडकवासला धरणामधून निघणारा मुळा-मुठा उजवा कालवा फुटल्यामुळे कालव्याच्या आजुबाजूस असणाऱ्या अनेक घरांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तुचे, घरांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. या आपत्तीमुळे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणीस समोरे जावे लागले आहे. अनेकांचे घरगुती सामान, धान्य, घरांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी,पुणे यांनी दि. २९.९.२०१८ रोजी सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार दिनांक २८.९.२०१८ पर्यंत केलेल्या पंचनाम्यानुसार ७३० कुटुंबे बाधित झालेली असून यापैकी ९० घरे पुर्णतः व ६५० घरांचे अंशतः नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही अजूनही सुरु आहे. या मानव निर्मित आपत्तीमुळे ओढवलेली परिस्थिती विचारात घेवून **विशेष बाब** म्हणून आपदग्रस्तांना झालेल्या घरांच्या व घरातील सामानाच्या नुकसानीसाठी खालीलप्रमाणे मदत देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. उपरोक्त घटनेत बाधित झालेल्या आपदग्रस्तांना खालील दराने मदत देण्यात यावी:

- अ) वरील घटनेमध्ये पक्क्या घरांचे संपुर्णतः नुकसान झालेले असल्यास अशा प्रकरणी बाधित कुटुंबास प्रति कुटुंब रु ९५१००/- प्रमाणे मदत देण्यात यावी.
- ब) वरील घटनेमध्ये संपुर्णतः नुकसान झालेली कच्ची घरे/झोपडया यांच्या प्रकरणी पंचनाम्यानुसार निश्चित झालेली प्रत्यक्ष नुकसानीची रक्कम किंवा अधिकतम रु ५०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम मदत म्हणून देण्यात यावी.
- क) किमान १५ % किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणत अंशतः नुकसान झालेले पक्के घर /कच्चे घर / झोपडया यांच्या प्रकरणी पंचनाम्यानुसार निश्चित झालेली प्रत्यक्ष नुकसानीची रक्कम किंवा अधिकतम रु ५०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम मदत म्हणून देण्यात यावी.

३. वरील प्रयोजनासाठी बाधित झालेल्या आपदग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे यांना रु ३,००,००,००० /- (अक्षरी रूपये तीन कोटी फक्त) इतकी रक्कम मंजूर करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

४. या प्रयोजनासाठी होणारा खर्च “मागणी क्र.सी-६, २२४५-नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य, ०२, पूर,चक्रीवादळे इत्यादी, ११३, घरदुरुस्ती/पुनर्बांधणी यासाठी सहाय्य, (९२) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकाव्यतिरिक्त खर्च, (९२)(०१) घरांची दुरुस्ती/पुनर्बांधणी यासाठी सहाय्य, ३१, सहायक अनुदाने (अनिवार्य) (२२४५ २३२७) या लेखाशीर्षाखाली सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात पुनर्विनियोजनेद्वारे उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

५. वरीलप्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या रकमेतून बाधित आपदग्रस्तांना मदतीचे वाटप १ महिन्यात पूर्ण करण्यात यावे. मदतीची रक्कम बाधितांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात यावी. कोणालाही रोखीने रक्कम प्रदान करण्यात येऊ नये. मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर ७ दिवसांत शिल्लक राहिलेली संपूर्ण रक्कम शासनास समर्पित करण्यात यावी.

६. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी कोषागार/उप कोषागार यांच्याकडे पाठविण्यात येणाऱ्या देयकासोबत जोडल्या जाणाऱ्या संगणक स्लीपमध्ये गौण/उप शिर्षाचा गणकयंत्र-संकेतांकाचा न चुकता उल्लेख करावा. तसेच या प्रकरणी होणाऱ्या खर्चाचा ताळमेळ महालेखापाल कार्यालयाने नोंदविलेल्या खर्चाशी घेण्यात यावा व महालेखापालांच्या ताळमेळ प्रमाणपत्रासह विनियोजन लेखे शासनाकडे पाठवावेत.

७. सदर प्रकरणी खर्चाचे पत्रक न चुकता महसूल व वन विभागाला प्राप्त होईल, याची जिल्हाधिकारी, पुणे यांनी दक्षता घ्यावी. नियंत्रक अधिकाऱ्यांनी याबाबतचा हिशेब ठेवून निधीच्या विनियोगाबाबतची माहिती व उपयोगिता प्रमाणपत्र शासनास १५ नोव्हेंबर, २०१८ पर्यंत सादर करावे. ज्या प्रयोजनासाठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे त्याच प्रयोजनासाठी सदर रक्कम खर्ची टाकण्यात यावी.

८. मंत्रिमंडळ उपसमितीने दिनांक ३.१०.२०१८ रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सदर आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८१००५१११७१२२७१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दि.रा.बागणे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
२. मा.मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
३. अपर मुख्य सचिव (वित्त), मंत्रालय, मुंबई
४. विभागीय आयुक्त, पुणे.
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१ व २, मुंबई/नागपूर
६. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१ व २, मुंबई/नागपूर
७. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई-३२.
८. जिल्हाधिकारी, पुणे.
९. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे
१०. वित्तीय सल्लागार व सहसचिव, मदत व पुनर्वसन,
११. वित्त विभाग (व्यय-०९/अर्थसंकल्प-६), मंत्रालय, मुंबई-३२.
१२. कार्यासन अधिकारी (कार्यासन ब-१, म-११/पीएसी व पीएसी-१), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. निवड नस्ती (कार्यासन म-०३), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.